

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०३

सभावृत्तांत

दिनांक - २४/१२/२०२०

वेळ - दुपारी २.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक २४/१२/२०२० रोजी दुपारी २.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालील प्रमाणे सन्मा. सदस्य सभागृहात उपस्थित होते. तसेच काही सन्मा. सदस्य व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

१. मा.लोखंडे चंदा राजू - सभापती
२. मा.योगिता जानेश्वर नागरगोजे
३. मा.सविता बाळकृष्ण खुळे
४. मा.राजापुरे माधवी राजेंद्र
५. मा.गायकवाड निर्मला मनोज
६. मा.गीता सुशिल मंचरकर
७. मा.मंगला अशोक कदम

या शिवाय मा.चारटणकर- उप आयुक्त, मा.अरुण जागडे - प्र.उप नगरसचिव, मा.ऐवले- समाज विकास अधिकारी, मा.डांगे- महिला वैद्यकीय अधिकारी, मा.मुंदे-प्र.शिक्षणाधिकारी(माध्य) मा.बहादुरपुरे - सहा.समाज विकास अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

- विषय क्र.२) महिला/मुलींना कुंगफु-कराटे व योग प्रशिक्षण देणेस व त्या येणा-या प्रत्यक्ष खर्चास प्रशासकीय मान्यता घेणेबाबत.- मा.माधवी राजापुरे, मा.निर्मला गायकवाड यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.३) कल्याणकारी योजनांच्या अर्जाची मुदतवाढ वाढविणेबाबत.- मा.निर्मला गायकवाड, मा.सविता खुळे यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.४) विधवा महिलांना पुनर्विवाहानंतर संसार उपयोगी साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य आणि विधवा महिलांच्या मुलींना लग्नानंतर संसार उपयोगी साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य नवीन योजना राबविणेबाबत.-मा.सविता खुळे, मा.निर्मला गायकवाड यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.५) अभ्यास दौरा आयोजित करणेबाबत.-मा.योगिता नागरगोजे, मा.सविता खुळे यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.६) झोपडपट्टीतील महिलांसाठी साहित्य खरेदीकरणेबाबत.- मा.सविता खुळे, मा.माधवी राजापुरे यांचा प्रस्ताव.

अ) दिनांक १०/१२/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०२) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - २

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ११/०६/२०२०

विभाग- नागरवस्ती विकास योजना

सुचक :- मा.निर्मला गायकवाड

अनुमोदक : मा.योगिता नागरगोजे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.नावियो/२/कावि/१३३/२०२० दिनांक - १७/१२/२०२०

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत स्त्री संसाधन केंद्र (सक्षमा कक्ष) स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत सदर संस्थांसाठी आवश्यक असणारे प्रस्तावात नमूद प्रमाणे निकष व नियमावलीस मान्यता देणेत येत आहे.सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ३

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २४/१२/२०२०

सुचक : मा.माधवी राजापुरे

अनुमोदक : मा.निर्मला गायकवाड

संदर्भ : मा.माधवी राजापुरे ,मा.निर्मला गायकवाड यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत. सद्या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भावामुळे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतु नियमित शाळा,महाविद्यालय सुरु झाल्यानंतर शाळेतील मुली व महाविद्यालयीन युवतींना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती यांचेकडून होणारी शेरबाजी गैरवर्तन तसेच छेडछाडीचा सामना करावा लागतो. अशा कठीण प्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थींना शालेय अभ्यासा सोबतच स्वसंरक्षणार्थ शारीरिक व्यायाम प्रकार तसेच कराटे,योगा इत्यादींचे स्वसंरक्षणार्थ धडे देण्याकरीता प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. अशा स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षणातून सार्वजनिक ठिकाणी निर्धास्तपणे वावरण्याबरोबरच अन्याय,अत्याचारा विरुद्ध प्रतिकार करण्यास त्या सक्षम होऊन स्वतःचा बचाव स्वतःकरु शकते. तसेच भविष्यात समाजामध्ये निर्भयपणे जगण्याकरिता मुली अथवा महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. सबब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थींनी शहरातील सर्व महिला बचत गटातील महिला यांना शारिरीक शिक्षणांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे महिला व बाल कल्याण योजना(सन २०२०-२१ व २०२१-२२) अंतर्गत महिला/मुलींना कुंगफु-कराटे व योग प्रशिक्षण देणेसव त्या कामी होणा-या प्रत्यक्ष खर्चास प्रशासकीय मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ४

विषय क्रमांक - ०३

दिनांक - २४/१२/२०२०

सुचक : मा.निर्मला गायकवाड

अनुमोदक : मा.सविता खुळे

संदर्भ : मा.निर्मला गायकवाड, मा.सविता खुळे यांचा प्रस्ताव -

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध प्रकारचे कल्याणकारी योजना राबविले जातात. काही योजनांची अंतिम तारीख २४/१२/२०२० आहे. शहरातील बरेचसे नागरिक अजुनही योजनांपासून वंचित आहेत. व योजनांचा लाभ घेण्याकरिता अजुनही नागरिक अर्ज सादर करीत आहेत. तरी ज्या योजनांची अंतिम दिनांक २४/१२/२०२० रोजी आहे. त्या योजनांच अर्ज सादर करण्याचा दिनांक १५ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देणेत मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ५

विषय क्रमांक - ०४

दिनांक - २४/१२/२०२०

सुचक : मा.सविता खुळे

अनुमोदक : मा.निर्मला गायकवाड

संदर्भ : मा.सविता खुळे, मा.निर्मला गायकवाड यांचा प्रस्ताव -

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये विधवा महिलांना पुनर्विवाहानंतर संसार उपयोगी साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य या दोन नवीन योजना सोबतच्या प्रपत्र- “अ” आणि “ब” नुसार राबविणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ६

विषय क्रमांक - ०५

दिनांक - २४/१२/२०२०

सुचक : मा.योगिता नागरगोजे

अनुमोदक : मा.सविता खुळे

संदर्भ : मा.योगिता नागरगोजे, मा.सविता खुळे यांचा प्रस्ताव -

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिलांसाठी विविध प्रकारचे कल्याणकारी योजना राबविले जातात. या विभागामार्फत राबविण्यात येणा-या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. यासाठी महिला सक्षमी करणात अग्रेसर असलेला केरळ राज्यात “कुटुंब श्री” या प्रकल्पाला भेट देणे तसेच तेथील महिला सक्षमी करणाच्या कामकाजची पाहणी करणे यासाठी केरळ राज्यात माहे फेब्रुवारी २०२१ मध्ये मा.महिला व बालकल्याण समिती सर्व सदस्या तसेच संबंधित अधिकारी यांचा अभ्यास दौरा आयोजित करणेकामी होणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहत सदर ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ७

विषय क्रमांक - ०६

दिनांक - २४/१२/२०२०

सुचक : मा.सविता खुळे

अनुमोदक : मा.माधवी राजापुरे

संदर्भ : मा.सविता खुळे, मा.माधवी राजापुरे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घोषित अघोषित झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व महिलांना त्यांचे कुटुंबाच्या नावे असलेला फोटोपास अथवा स्वतःचे आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य मानून त्या आधारे रोज वापरासाठी शासन दर करातील अनु क्र.९ क प्रमाणे दोन चादर व अनु क्र.८ ब प्रमाणे २ बॅरेक कंबल व अनु.क्र.५ अ प्रमाणे २ दरी पंजा व अनु क्र.३ अ प्रमाणे २ बेडशिट सच्द्र / पिलो कवर हा प्रत्येक महिलेस वरीलप्रमाणे १ संच(२ चादर, २ कंबल, २ पिलो कवर व २ दरी पंजा व २ दरी बेडशिट) उपलब्ध करून देणेकामी महाराष्ट्र हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, पंतनगर गार्डन व्हू को-ऑप हौसिंग सोसायटी लि. शशांक २२५/५९५ पंतनगर, घाटकोपर(पूर्व) मुंबई- यांचेकडून शासनाच्या दर करारानुसार खरेदी करून उपलब्ध करून देणेस व त्याकामी सर्व खर्च नागरवस्ती व विकास योजना विभागाकडील २०२०-२१ या अंदाजपत्रकातील पानक्र.४४१ मधील महिला व बालकल्याण योजनामधील उपलेखाशिर्ष अनु.क्र.११ इतर योजना/कार्यक्रम या उपलेखाशिर्षावरील तरतुदीमधून करणेस तसेच त्याकामी लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यास ३१/०३/२०२१ पर्यंतच्या कालावधीत सदर योजना राबविणेकामी आवश्यकतेनुसार इतर लेखाशिर्षावरील अखर्चित/शिल्लक रक्कमेमधून रक्कम नागरवस्ती व विकास योजना विभागातील महिला व बाल कल्याण योजना मधील उपलेखाशिर्ष अनु क्र.११ इतर योजना/कार्यक्रम या लेखाशिर्षावर वेळोवेळी प्राधान्याने वर्ग करणेस अथवा सुधारित अंदाजपत्रकात याकामी आवश्यक तरतूद उपलब्ध करून देण्यास मान्यता देणेत येत आहे. सदर कामास महानगरपालिका कलम क्र.६६ अन्वये मान्यता देणेत येत आहे. उपरोक्त संस्थेबरोबर करारनामा करणेस व होणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(लोखंडे चंदा राजू)

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३८८/२०२०

दिनांक : २४/१२/२०२०



(अरुण हरिभाऊ जागडे)

प्र.उप नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.

(विषय क्रमांक ६ शी संलग्न)

महिला बाल कल्याण योजना प्र पत्र अ

- ❖ योजनेचे नाव - महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा महिलांना पुनर्विवाहानंतर संसार उपयोगी साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य.
- ❖ योजनेचे स्वरूप - पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील विधवा महिलांनी पुनर्विवाह केल्यास त्यांना संसार उपयोगी साहित्य घेणेकामी र.रु. २५,०००/- अर्थसहाय्य देणे.
- ❖ अटी व शर्ती -
 - अर्जदार महिलेने अर्जासोबत आधारकार्डची सत्यप्रत जोडणे बंधनकारक.
(आधारकार्ड हे पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील असणे आवश्यक)
 - अर्जदार महिलेने अर्जासोबत मतदार ओळखपत्र / मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक अतिरिक्त पुरावा म्हणून जोडणे आवश्यक.
 - अर्जदार विधवा महिलेने अर्जासोबत पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.
 - पुनर्विवाह केलेनंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.
 - सदर योजनेचा लाभ हा पुनर्विवाह केल्यानंतर ६ महिन्यांच्या आत घेणे आवश्यक आहे.

Ree

महिला बाल कल्याण योजना

प्र पत्र ब

❖ योजनेचे नाव - महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा महिलांच्या मुलींना लग्नानंतर संसार उपयोगी साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य देणे .

❖ योजनेचे स्वरूप - विधवा महिलांच्या मुलींना लग्नानंतर संसार उपयोगी साहित्य घेणेकामी र.रु. २५,०००/- अर्थसहाय्य देणे.

❖ अटी व शर्ती -

- अर्जदार महिलेने अर्जासोबत आधारकार्डची सत्यप्रत जोडणे बंधनकारक.
(आधारकार्ड हे पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील असणे आवश्यक) तसेच आधारकार्ड हे आई आणि मुलगी दोघींचे जोडावे .
- अर्जदार महिलेने अर्जासोबत रेशनकार्ड जोडणे आवश्यक रेशनकार्डात आईचे व मुलीचे नाव असणे आवश्यक. (रेशनकार्ड हे पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील असणे आवश्यक)
- अर्जदार महिलेने अर्जासोबत मतदार ओळखपत्र / मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक अतिरिक्त पुरावा म्हणून जोडणे आवश्यक. (आई आणि मुलगी दोघींचे)
- विवाहीत मुलीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.
- अर्जदार विधवा महिलेने अर्जासोबत पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.
- अर्जदार विधवा महिलेने मुलीच्या लग्नानंतर ६ महिन्यांच्या आत सदर योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.
- अर्जदार विधवा महिलेच्या पहिल्या दोन मुलींसाठी सदरचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

creep